

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत स्थापत्य शाखेतील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी राज्यस्तरीय व प्रादेशिक निवड समितीची स्थापना करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक बांधकाम विभाग
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०२२/प्र.क्र.२६४/सेवा-४

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
तारीख: १३ डिसेंबर, २०२२

वाचा:-

- १) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक : प्रानिमं-१२२२/प्र.क्र.५४/का.१३-अ, दिनांक ०४ मे, २०२२
- २) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक : प्रानिमं १२२२/प्र.क्र.१३६/का.१३-अ, दिनांक २१ नोव्हेंबर, २०२२
- ३) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक : पदनि-२०२२/प्र.क्र.२/२०२२/आ.पु.क., दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२२

प्रस्तावना :-

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे सरळसेवेने भरतीबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचना सामान्य प्रशासन विभागाने दिनांक ०४.५.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार नमूद पदांच्या भरतीकरिता प्रादेशिक व राज्यस्तरीय निवड समित्यांची रचना सदरहू शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने प्रादेशिक व राज्यस्तरीय निवड समित्या स्थापन करावयाच्या आहेत. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दिनांक ०४.५.२०२२ मध्ये दिलेल्या रचनेनुसार प्रत्येक विभागनिहाय निवड समित्यांची स्थापना करणे आवश्यक आहे. त्यानुसार स्थापत्य शाखेतील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत राज्यस्तरीय व प्रादेशिक निवड समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत स्थापत्य कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणारी पदे वगळून उर्वरित पदे सरळसेवेने भरण्याकरीता राज्यस्तरीय व प्रादेशिक निवड समितीची रचना पुढीलप्रमाणे करण्यात येत आहे.

राज्यस्तरीय निवड समिती

गट-ब (अराजपत्रित) संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (एस-१४ : ३८६००-१२२८००) व
गट-क संवर्गातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (एस-८ : २५५००-८११००) या पदांकरीता

१	मुख्य अभियंता (स्थापत्य), सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, मुंबई	अध्यक्ष
२	अ.जा./अ.ज./इ.मा.व. यामधून मुंबई परिमंडळाव्यतिरिक्त अन्य परिमंडळातील अधीक्षक अभियंता (स्थापत्य) संवर्गातील एक अधिकारी	सदस्य
३	अल्पसंख्याकामधून मुंबई परिमंडळाव्यतिरिक्त अन्य परिमंडळातील अधीक्षक अभियंता/कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गातील एक अधिकारी (गट-अ संवर्गामधील अल्पसंख्याक अधिकारी उपलब्ध होत नसल्यास गट-ब राजपत्रित संवर्गातील अधिकारी)	सदस्य
४	मुख्य अभियंता (स्थापत्य), सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, मुंबई यांच्या अधिपत्याखालील अधीक्षक अभियंता	सदस्य सचिव
टिप १ :- सर्वसाधारण किंवा उपरोक्त प्रवर्गांपैकी कोणत्याही प्रवर्गामधील एक प्रतिनिधी महिला असणे अनिवार्य.		
टिप २ :- निवड समिती गठित करताना वरील अटीची पूर्तता होत नसल्यास निवड समितीमध्ये अतिरिक्त सदस्याची नियुक्ती करून सदर अटीची पूर्तता करण्यात यावी.		

प्रादेशिक निवड समिती (१)

स्थापत्य शाखेतील गट-क संवर्गातील उच्चश्रेणी लघुलेखक (एस-१५ : ४१८००-१३२३००),
निम्नश्रेणी लघुलेखक (एस-१४ : ३८६००-१२२८००), लघुटंकलेखक (एस-८ : २५५००-८११००) व
वरिष्ठ लिपिक (एस-८ : २५५००-८११००) या पदांकरीता

१	संबंधित परिमंडळाचे अधीक्षक अभियंता (स्थापत्य)	अध्यक्ष
२	अ.जा./अ.ज./इ.मा.व. यामधून संबंधित परिमंडळातील अधीक्षक अभियंता/ कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गातील एक अधिकारी	सदस्य
३	अल्पसंख्यांकामधून संबंधित परिमंडळातील अधीक्षक अभियंता/ कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गातील एक अधिकारी (गट-अ संवर्गातील अल्पसंख्याक अधिकारी उपलब्ध होत नसल्यास गट-ब राजपत्रित संवर्गातील अधिकारी)	सदस्य
४	संबंधित परिमंडळाचे अधीक्षक अभियंता (स्थापत्य) यांच्या अधिपत्याखालील कार्यकारी अभियंता संवर्गातील अधिकारी	सदस्य सचिव
टिप १ :- सर्वसाधारण किंवा उपरोक्त प्रवर्गांपैकी कोणत्याही प्रवर्गामधील एक प्रतिनिधी महिला असणे अनिवार्य.		
टिप २ :- निवड समिती गठित करताना वरील अटीची पूर्तता होत नसल्यास निवड समितीमध्ये अतिरिक्त सदस्याची नियुक्ती करून सदर अटीची पूर्तता करण्यात यावी.		

प्रादेशिक निवड समिती (२)

स्थापत्य शाखेतील गट-क संवर्गातील सहाय्यक भांडारपाल (एस-६ : १९९००-६३२००) व
अनुरेखक (एस-७ : २१७००-६९१००) या पदांकरीता

१	संबंधित मंडळाचे अधीक्षक अभियंता (स्थापत्य)	अध्यक्ष
२	अ.जा./अ.ज./इ.मा.व. यामधून संबंधित मंडळातील कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गातील एक अधिकारी	सदस्य
३	अल्पसंख्याकामधून संबंधित मंडळातील कार्यकारी अभियंता/उप अभियंता (स्थापत्य) संवर्गातील एक अधिकारी (गट-अ संवर्गातील अल्पसंख्याक अधिकारी उपलब्ध होत नसल्यास गट-ब राजपत्रित संवर्गातील अधिकारी)	सदस्य
४	संबंधित मंडळाचे अधीक्षक अभियंता (स्थापत्य) यांच्या अधिपत्याखालील कार्यकारी अभियंता संवर्गातील अधिकारी	सदस्य सचिव
टिप १ :- सर्वसाधारण किंवा उपरोक्त प्रवर्गापैकी कोणत्याही प्रवर्गामधील एक प्रतिनिधी महिला असणे अनिवार्य.		
टिप २ :- निवड समिती गठित करताना वरील अटींची पूर्तता होत नसल्यास निवड समितीमध्ये अतिरिक्त सदस्याची नियुक्ती करून सदर अटींची पूर्तता करण्यात यावी.		

प्रादेशिक निवड समिती (३)

दक्षता व गुणनियंत्रण मंडळांतर्गत गट-क संवर्गातील संशोधन सहाय्यक (एस-१३ : ३५४००-११२४००) व प्रयोगशाळा सहाय्यक (एस-७ : २१७००-६९१००) या पदांकरीता

१	संबंधित दक्षता व गुणनियंत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता	अध्यक्ष
२	अ.जा./अ.ज./इ.मा.व. यामधून संबंधित दक्षता व गुणनियंत्रण मंडळातील अथवा अन्य दक्षता व गुणनियंत्रण मंडळातील कार्यकारी अभियंता संवर्गातील एक अधिकारी	सदस्य
३	अल्पसंख्याकामधून संबंधित दक्षता व गुणनियंत्रण मंडळातील अथवा अन्य दक्षता व गुणनियंत्रण मंडळातील कार्यकारी अभियंता संवर्गातील एक अधिकारी (गट-अ संवर्गातील अल्पसंख्याक अधिकारी उपलब्ध होत नसल्यास गट-ब राजपत्रित संवर्गातील अधिकारी)	सदस्य
४	संबंधित दक्षता व गुणनियंत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्या अधिपत्याखालील कार्यकारी अभियंता (गट-अ) संवर्गातील अधिकारी	सदस्य सचिव
टिप १ :- सर्वसाधारण किंवा उपरोक्त प्रवर्गापैकी कोणत्याही प्रवर्गातील एक महिला प्रतिनिधी असणे अनिवार्य.		
टिप २ :- निवड समिती गठित करताना वरील अटींची पूर्तता होत नसल्यास निवड समितीमध्ये अतिरिक्त सदस्याची नियुक्ती करून सदर अटींची पूर्तता करण्यात यावी.		

भरती प्रक्रिया राबविण्यासंदर्भातील एकत्रित मार्गदर्शक सूचना सामान्य प्रशासन विभागाने दिनांक ०४.५.२०२२ व दिनांक २९.११.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या आहेत. त्यानुसार तसेच सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळोवेळी दिलेल्या / देण्यात येणाऱ्या सूचनांनुसारच भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. पदभरती करताना शासनाने विहित केलेली कार्यपध्दती, सेवाप्रवेश नियम, सर्व प्रकारचे आरक्षण, बिंदूनामावली यासंदर्भातील नियम व आदेश विचारात घेऊनच पदे भरण्याची कार्यवाही करण्याची दक्षता घेण्यात यावी. मार्गदर्शक सूचनांमध्ये दिल्याप्रमाणे वेळोवेळी शासनाची पूर्वमान्यता घेणे बंधनकारक राहिल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२१२१३१६४०२८५८१८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(द. व. खारके)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मंत्री, सार्वजनिक बांधकाम (सा.उ.वगळून), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
२. मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, मुंबई/कोकण/औरंगाबाद/पुणे/नाशिक/अमरावती/नागपूर/नांदेड,
३. अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम परिमंडळ, मुंबई/औरंगाबाद/पुणे/अमरावती/नागपूर/नांदेड/नाशिक,
४. सर्व अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळे,
५. सामान्य प्रशासन विभाग (का.१३-अ), मंत्रालय, मुंबई,
६. कक्ष अधिकारी (सेवा-२, सेवा-३), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई,
७. निवडनस्ती (सेवा-४), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.